

vernichtet MBH. 16, 275.

— संप्र *verbrennen*: न नस्त्रा क्रताशः संप्रधन्यति MBh. 1, 5796. 2,  
2256. *vernichten*: प्रत्रौप्रत्रवधं श्रुता ध्रुवं नः संप्रधन्यति 9, 3526.

— प्रति *entgegenbrennen*, mit den Flammen begegnen: प्रति प्रतीची-दृक्ष्टादरातीः RV. 3, 18, 1. प्रत्यग्ने मिथुना दृक् 10, 87, 24. 20. 23. 1, 12, 5. 79, 6. AV. 1, 28, 2. 3, 1, 1. 3. अग्निष्ठपति प्रतिकृति CAt. Br. 4, 4, 5, 8. सत्वा प्रतिधन्यति KHĀND. UP. 2, 22, 4. — pass. *verbrennen* (*intrans.*): वैश्या-नरं यथा प्राय प्रतिदक्षयति वै ज्ञाना: MBh. 8, 2750.

— चि ausbrennen (eine Wunde u. s. w.) Suçr. 1, 100, 21. durch Brand  
beschädigen, anbrennen: मैनमये चि देक्षा माभि शोचः RV. 10, 16, 1. 7.  
verbrennen, durch Feuer vernichten: शरन्मध्यंदिनाभार्कतेबसा व्यदक्षु-  
पून् MBu. 8, 404. — pass. 1) verbrennen (intr.): पत्नाम्यो च मया गुसो ज-  
दायुर्व व्यदक्षुत R. 4, 60, 20. विद्युमानः पवि तस्पामुषिः Rt. 1, 13. durch  
das innerliche animalische Feuer Suçr. 1, 20, 8. an innerlicher Gluth  
leiden 37, 11. brennen (von Wunden) 103, 19. — 2) sich innerlich ver-  
zehren, sich abgrämen: सख्ये च वासुदेवेन बाल्ये गाणडीवधन्वनः । प्राता-  
नामनुरागं च चित्तपानो व्यदक्षुत MBu. 12, 52. — 3) sich aufblähen, wich-  
tig thun: वृद्या सैमायमानेन डुर्भिं वं विद्युमे । गिरिनद्या इव व्यातस्त-  
व सैमायमस्थिरम् ॥ R. GOBBR. 2, 6, 12. Statt dessen: सैमाययेन विकल्पयसे  
R. SCHL. 2, 7, 14. — partic. विद्युथ 1) verbrannt: तस्य हृ (वृक्तलायै) वि-  
द्युथै सृगातः संभवति CAT. BR. 42, 5, 2, 5. म० KAUç. 60, 83. NIA.  
9, 26. — 2) entzündet: शोफयोहृपनाहृं तु कुर्यादामविद्युयोः । अविद्युयः  
शमं याति विद्युयः पाकनेति च Suçr. 2, 5, 21. — 3) vom innerlichen Feuer,  
von der Galle, welche die Speisen im Magen kocht, verarbeitet; ge-  
kocht: °मुक्त Suçr. 2, 110, 14. रम 543, 10. शेषम् 1, 79, 8. पित्त 78, 18. आ-  
पो विद्युयः 20, 13. मुक्तं कर्दपत्यविद्युयमतिसार्थते वा 118, 15. 2, 139,  
16. Vgl. पित्तविद्युयदृष्टि. — 4) zersetzt, verdorben: टोपा: Suçr. 2, 369,  
18. sauer geworden (als Verderbniss) 4, 80, 5. शास्त्र्योदनपिण्डामकुशित-  
मविद्युयम् 170, 4. माधुर्यमन्वं गतमामसंज्ञं विद्युयसंज्ञं गतमस्त्रावम् 245, 11.  
— 5) (der sich ein Mal verbrannt hat, durch Erfahrung klug geworden) klug,  
verständig, gewandt: स्पर्शं वेत्सि विद्युयस्त्वं कामर्थविचक्षणाः MBu. 4,  
745. °परिषद् BHARTR. 3, 42. VIKR. 3, 12. नाविद्युयः प्रियं ब्रूयात् PANKAT.  
1, 180. RÄGA-TAR. 5, 79. नेयं गणाना विद्युयस्य पुरुषस्य DAÇAK. in BENF.  
Chr. 188, 9. विद्युयलापनाम् — कवीनाम् BHARTR. 1, 52. °वचन PANKAT.  
112, 25. verschmitzt, verschlagen, von Mädchen, die mit den Liebeskün-  
sten vertraut sind, BHAIG. P. 6, 18, 28. BRAHMA-P. 55, 15. DHÜRTAS. 78, 4.  
CIC. 7, 44. SÄU. D. 21, 4. स्त्रियाविद्युयमपुरुषमयैर्लोकैः कहातैः BHARTR. 1,  
97. विद्युय = परिषद् ÇABDAR. im ÇKDR. = कुशल u. s. w. H. 343. =  
नागर TARIK. 3, 1, 5. विद्युय = वाणिनी 3, 248. Vgl. दुर्विद्युय, विद्युय  
N. pr., विद्युक्.

— सम् *zusammenbrennen, verbrennen*: शोचतः संदृढतो ग्रन्थात् RV.  
9, 73, 5. द्रुक्षा दृह्मिं सं मृहीर्निन्द्राः 1, 133, 1. 36, 14. 20. 10, 16, 13. श-  
रीरमस्य सं दृक् AV. 18, 3, 71. कृत् च. 25, 7, 5. CAT. BR. 9, 1, 1, 42. 11, 1, 5, 8.  
14, 8, 15, 12. *vernichten*: रामं पुत्रं न मे बालं राम संदृग्धमर्हसि R. GORR.  
1, 77, 12. — *pass. verbrannt werden*: ग्रभितः संदृतां वक्ष्निना BHART.  
2, 32. संदृग्धं रथः TS. 1, 8, 2. 2. *brennen, glühen*: संदृत्यमानसर्वाङ् एषा-  
मुदृल्याधिना BAG. P. 3, 30, 8. *sich abhärmen*: प्रत्यगतामुः समदृत्यात्  
(v. 1. समतप्यत) RAGH. ed. Calc. 14, 56. — *caus. verbrennen lassen*: घ-

तावसिक्तं (प्रेतं) राजानम् – विधिना समदृष्ट्यत् MBn. 1, 4954. 11, 793.

— व्यतिसम् *durcheinander* —, *in Bausch und Bogen verbrennen*: श्रृंग  
यद्यप्येनानुक्तात्प्राणाङ्कुलेन समाप्तं व्यतिसंदर्भेत् KHAND. UP. 7, 15, 3.

— घनुसम् der Länge nach zusammenbrennen: ब्रह्मज्येष्ठयश्चासु  
लादिनसंदेक A.V. 12,5,63.

2. दृक् (= 1. दृक्) adj. *brennend*, am Ende eines comp.: दत्तिणाथक् (३ मद् VS.) Litj. 5, 7, 3; vgl. उशधक्.

दक्ष indecl. gaṇa चादि zu P. 1, 4, 57.

**दहृति** (von दहृ) m. N.pr. eines Wesens im Gefolge von Skanda MBa.  
9, 2536.

**दृक्दृका** (wie eben mit Redupl.) f. N. pr. einer der Mütter im Gefolge von Skanda MBh. 9, 2638.

**दक्षा** (von 1. **दक्**) 1) adj. f. दक्षा a) verbrennend: त्रिपुर० der Verbrenner von Tripura. Rein Civa's Här. 8 प्राची लोकदल्ली HABIV. 2322. लैलो-

कदर्हनादिप्रात् BHĀG. P. 8, 7, 21. निजतुलं versengend, zu Grunde rich-  
tend BHĀTR. 1, 70. — b) Alles zu Grunde richtend, bösgesinnt, = द-  
ष्टचेतन H. an. 3, 381 (wo दृह्णो st. दृह्णे zu lesen ist). = दुष्टचेष्टित (द-  
ष्टचेतम् ĀKD). MED. n. 73. — 2) m. a) Feuer; der Gott des Feuers AK.  
1, 1, 4, 51. H. 1099. H. an. MED. दृह्ण उपसमाधाय KAUÇ. 13. 46. MBH. 3,  
1553. 13, 111. HARIV. 3763. 10465. R. 3, 19, 7. 42, 10. BHĀTR. 2, 29, 3, 19.  
VARĀH. BRH. S. 7, 1. 31, 7. 98, 1. कोपां SŪN. D. 63, 3. लमेव दृह्णो देव (अ-  
मी) MBH. 1, 8360. Am Ende eines adj. comp. f. श्री HORIÇ. 1, 5 in Z. f. d.  
K. d. M. 4, 303. Wie alle Wörter für Feuer zur Bez. der Zahl drei ge-  
braucht VARĀH. BRH. S. 97, 1. SŪRJAS. 12, 84. — b) eine der fünf Formen  
des Feuers beim Svāhākāra HARIV. 10465. — c) N. eines der 11 Ru-  
dra MBH. 1, 2567. 4826. MATSJA-P. in VP. 121, N. 17. — d) N. pr. eines  
Wesens im Gefolge von Skanda MBH. 9, 2536. — e) Taube RĀGĀN. im  
ĀKD. NIGH. PR. — f) Plumbago zeylanica Lin. (चित्रक). — g) An-  
cardium officinarum Gaert. (भट्टात्का) H. an. MED. — 3) n. a) das Ver-  
brennen, Brennen (auch med.): श्रीग्नेत्रां बुद्धात्मा दृह्णात् KAUÇ. 80. न  
तस्य दृह्णं कार्यं नैव पिण्डोदकक्रिया CAUNAKA bei MALLIN. zu RAGH. 8, 25.  
श्रप्तो दृह्णे स्वकर्मणा वक्ते ज्ञानमयेन वक्तिना RAGH. 8, 20. — SUÇA. 4, 31,  
13. 47, 6. 131, 12. °कल्प 2, 48, 5. दृह्णोपकरण 4, 35, 11. पदि स्थाच्छीत-  
लो वक्ति: श्रीतंशुरुद्धनात्मकः PAÑCÄT. I, 288. श्रातिदृह्णात्मको इयम् भा-  
त्ता 499 a. Prabhā. 56, 14. — b) ammen Reisezeit im Nien. Pa-

दहनकेतन (द० + क०) m. Rauch (*Erkennungszeichen des Feuers*)

**H. 1105.** दृक्षनप्रिया (दृ० + प्रि०) f. die Gemahlin des Feuergottes TRIK. I, 1, 71.

1099, indem zwei Synonyme für *Feuer* als ein Wort gefasst worden sind.

**दक्षिणा** (दक्षन् + ना) n. das Sternbild Kṛitika VARAH. BRB. S. 10, 19.  
**दक्षिणागुरु** (दक्षन् + ग्रगुरु) m. eine Art Agallochum RĀGAN. im ÇKDa.

**दूर्लभारति** (**दूर्लभ + भरति**) m. Wasser (*Feind des Feuers*) Rāgīn.

**दहनीय** (von दहन्) adj. zu verbrennen ÇKDa. Wils.

**दृक्षिणापल** (दृक्षिण + अपल) m. *der Sonnenstein* (s. मूर्यवासि) II. 1007.